

लघुस्यद् = रघुस्यद् KĀC. zu P. 8, 2, 18, Vārtt. 2.

लघुकस्त adj. *Geschicklichkeit in den Händen besitzend*, von guten Bogenschützen, Schreibern u. s. w. gesagt, H. 772. HALĀJ. 2, 316. MBH. 7, 4741. SUÇA. 4, 123, 16. KATHĀS. 42, 133. BHĀG. P. 6, 10, 25. Spr. 3090. 4747. लघुचित्रकस्त MBH. 3, 15709.

लघुकस्ता f. *Geschicklichkeit in den Händen* MBH. 5, 2356. RAGH. 9, 63.

लघुकस्तल n. dass. KATHĀS. 11, 70.

लघुकस्तवत् adj. = लघुकस्त HARIV. 7524 (wo mit der neueren Ausg.

कस्तवान् zu lesen ist). BHĀG. P. 8, 11, 21.

लघुकारित m. *der kurze Hārīta* (als Verfasser eines Gesetzbuchs)

Verz. d. B. H. No. 1166. KULL. zu M. 2, 246.

लघुकुम्भिका f. = लघुडम्बरिका RĀGĀN. im ÇKDr.

लघुकर (लघु + 1. कर), कृत *leichter gemacht* MED. †. 204. *kürzer gemacht* und zugleich *um das Ansehen gebracht* Spr. 3870.

लघुकरण n. *das Vermindern, Verringern*: पञ्चमल<sup>०</sup> SARVADARÇANAS. 75, 18.

लघुक्ति f. *eine kurze Ausdrucksweise* Cit. bei KULL. zu M. 5, 64.

लघुडम्बरिका f. *Ficus oppositifolia* RĀGĀN. im ÇKDr.

लघुपू (von लघु), लघुपैति *geringschätzen* ÇAT. BR. 6, 7, B, 13. 9, 1, 2, 6.

लघुञ्जीर n. *eine geringere Feige* RĀGĀN. und RĀGĀV. im ÇKDr. u. अञ्जीर.

लघुत्रि m. *der kurze Atri* (als Verfasser eines Gesetzbuchs) Verz. d.

B. H. No. 940. — Vgl. बृहद्दत्रि.

लघुधुडम्बराह्वा f. = लघुडम्बरिका RĀGĀN. im ÇKDr. u. d. l. W.

लघुव्यसिद्धात्त m. *ein abgekürzter Ārjās*. COLEBR. Misc. Ess. II, 467.

लघुवाशिन् adj. *wenig essend* BHAG. 18, 52. MBH. 12, 8920.

लघुकार adj. dass. MBH. 3, 10845. 13985. MĀRK. P. 40, 15. Verz. d. Oxf. H. 50, b, 31.

लङ् 1) m. N. pr. eines Mannes gaṇa नडादि zu P. 4, 1, 99. शात्तमुखाः *die Nachkommen* Lañka's und Çāntamukha's gaṇa तिककित्वादि zu 2, 4, 68. — 2) लङ्का f. Uśāval. zu UNĀDIS. 3, 40. gaṇa वाकिनादि zu P. 4, 1, 158. AK. 3, 6, 4, 7. a) N. der Hauptstadt von Ceylon und Bez. der ganzen Insel, die das Epos von Rākshasa unter ihrem Fürsten Rāvaṇa bewohnt sein lässt, TRIK. 3, 3, 40. H. an. 2, 16. MED. k. 32. VIÇVA bei Uśāval. MBH. 3, 15874. 16252. 16323. fgg. R. 1, 1, 71. 3, 53, 35. 6, 15, 22. 95, 12. LIA. I, 200, N. 3. HIOUEN-THSANG II, 144. VARĀH. BRH. S. 14, 11. GOLĀDHJ. BHUVANAK. 17. 26 (देश). RAGH. 12, 61. 63. 66. KATHĀS. 51, 62. RĀGĀ-TAR. 1, 298. 3, 75. WEBER, RĀMAT. UP. 299. BHĀG. P. 5, 19, 30. MĀRK. P. 58, 20. Verz. d. Oxf. H. 13, a, 49. 29, b, 18 (काण्ड). LA. (III) 4, 5 Anm. पुरी AV. PARIÇ. in Verz. d. B. H. 93 (56). BURN. Intr. 514. नगरी GANITĀDHJ. KĀLAMĀNĀDH. 15. लङ्काद्य *Sonnenaufgang in* Lañkā SŪRJAS. 13, 14. GOLĀDHJ. MADHJAGATIV. 20. KERN in der Vorrede zu VARĀH. BRH. S. 53. नाथ Verz. d. B. H. No. 943. RAGH. 15, 108. पति H. 706, Sch. लङ्काधिप Verz. d. Oxf. H. 339, b, 25. लङ्काधिपति R. 3, 57, 34. RAGH. 6, 62. लङ्काधिराज RĀGĀ-TAR. 3, 73. लङ्केन्द्र 4, 502. लङ्केश TRIK. 2, 8, 5. H. 699. 706. HARIV. 1876. RAGH. 12, 84. लङ्केश्वर R. 6, 36, 76. RAGH. 6, 40. 13, 78. Spr. 1185. 2630. लङ्कारि *der Feind von* L. d. i. Rāma 3523. दाकिन् *der Verbrenner von* L. d. i. Hanumant ÇABDAR. im ÇKDr. — b) = रावणहृद् LIA. I, 34. — c) eine Çākinī H. an. MED. VIÇVA. —

d) ein *liederliches Weib* diess. — e) *Zweig* diess. und TRIK. — f) *eine best. Körnerfrucht* (= करालत्रिपुटा u. s. w.) RĀGĀN. im ÇKDr. = लङ्कापिका RATNĀK. in NIGH. PR.

लङ्कटङ्कटा f. N. pr. einer Tochter der Saṁdhjā, Gattin Vidjutekeça's und Mutter Sukeça's R. 7, 4, 23.

लङ्कापिका, लङ्कायिका und लङ्कारिका f. = लङ्कापिका ÇABDAR. im ÇKDr.

लङ्कावतार oder vollständiger सद्धर्म<sup>०</sup> Titel eines buddh. Sūtra BURN.

Intr. 6. 8. 68. 109. 438. 314. 342. HIOUEN-THSANG II, 144. WILSON, Sel. Works II, 21.

लङ्केशवनारिकेतु m. Bein. Arjuna's MBH. 4, 1294. NILAK.: लङ्केशस्य रावणस्य वनं तस्यारिर्नीशको कनूमान् स केतुर्धृञ्जो यस्य स ल<sup>०</sup>.

लङ्कापिका f. *Trigonella corniculata* Lin. AK. 2, 4, 4, 21.

लङ्कापिका f. dass. ÇABDAR. im ÇKDr.

लङ्, लङ्गति (गति) DHĀTUP. 5, 25.

लङ्, लङ्गति NIR. 6, 26. (गति, गति खञ्जे VOP.) DHĀTUP. 3, 37. विलङ्गित उपतापे aber विलगित P. 6, 4, 24, Vārtt. 1. विलङ्गयन् PANKĀT. I, 369 fehlerhaft für विलङ्गयन्; vgl. Spr. 4700.

लङ् 1) adj. als Erkl. von खोर *lahm* Schol. zu KĀTJ. ÇA. 22, 3, 19. —

2) m. a) = सङ् (vgl. लग्). — b) = षिङ् H. an. 2, 47. MED. g. 21. — H. an. 2, 423 wird टार durch लङ् (रङ् Med.) umschrieben.

लङ्क m. = वल्लभ Uśāval. zu UNĀDIS. 2, 37.

लङ्गल 1) n. = लाङ्गल Pflug KĀTH. 29, 4. — 2) लङ्गल oder लाङ्गल N. pr. eines Reiches HIOUEN-THSANG II, 177. 412. Vje de HIOUEN-THSANG 208.

लङ्गिम oder लङ्गिमन् KHANDOM. 109. DHĀTAS. in LA. 67, 17. लङ्गिमय 83, 1.

लङ्गल n. = लाङ्गल Uśāval. im ÇKDr.

लङ्, लङ्गति, ंते DHĀTUP. 4, 34 (गति, भोजननिवृत्ति). 5, 55 (शोषणे, गति).

1) *springen auf*: अन्ये चालङ्गिषु: शैलान् BHATṬ. 15, 32. — 2) *fasten*. — 3) *abzehren*: यं व्याधिरतिदीप्ताङ्गं कदाचित्तु न लङ्गति HALĀJ. im ÇKDr.

— caus. लङ्गयति DHĀTUP. 33, 87. 121 (भाषार्थ, भासार्थ). aus metrischen Rücksichten hier und da auch med. 1) *springen über, überschreiten*.

hinübergehen über; mit acc.: वत्सतत्त्वाम् M. 4, 38. लङ्गयित्वा प्रयाकि माम् MBH. 3, 11173. fg. सागरः लवगन्ध्रेण क्रमेणैकेन लङ्गितः 11178. प्राकारम् 4, 811. 13, 1575. सरितः 7381. HARIV. 3747. 4282. वेलो न लङ्गयति das Meer R. GORR. 2, 11, 5. 4, 63, 16. 5, 1, 19. 28. 2, 43. 3, 7. 6, 8. 55.

16. 7, 27, 1. MEGH. 55. RAGH. 4, 52. Spr. 1239. 1319. VARĀH. BRH. S. 53. 108. RĀGĀ-TAR. 3, 325. 4, 566. MĀRK. P. 33, 30. 50, 88. 51, 90. कल्पपात-

वातसंज्ञेभलङ्गितशेषभूतः (उदयेः) PRAB. 3, 1. 92, 15. Verz. d. Oxf. H. 33, a, 4. 6. अघानम् *einen Weg zurücklegen* RAGH. 1, 47. मर्यादाम् *die Grenze überschreiten* MBH. 12, 3565. HARIV. 14324. R. 7, 36, 32. Spr. 4201. BHĀG.

P. 1, 18, 37. स्थितिम् KATHĀS. 45, 91. R. GORR. 2, 121, 17. — 2) *bestiegen*.

hinüberfahren über, von oben berühren: दुर्गालङ्गितविपक्व (उमावल्लभ

SĀH. D. 18, 20. कस्त इव भूमिमलिनो यथा यथा लङ्गयति — दर्पणम् Spr. 8397. कतामिललङ्गिततरु RAGH. 11, 92. निवासशेष मे ऽस्यत्थो देवैरपि न

लङ्गते so v. a. wird betreten KATHĀS. 94, 71. यावद्रूपं कटिति न जया लङ्गते (v. l. für लुप्यते) प्रेयसीनाम् Spr. 2601. PRAB. 1, 10. — 3) *über-*

treten, verletzen, zuwiderhandeln: संबिदम् JĀGĀN. 2, 187. निदेशम् RAGH. 9, 9. अदेशम् KATHĀS. 33, 45. अज्ञाम् 51, 43. RĀGĀ-TAR. 4, 312. मन्त्रिमन्त्रम्